

सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटी, परेल संचलित सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट्रल रेल्वे वर्क शॉप, एम.एम.हॉस्टेल इमारत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई-१२ या इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित शाळेच्या, प्लॉट नं.१९७, सखाराम बालाजी नगर, करी रोड (प.), मुंबई-१३ येथील स्थलांतरास कार्यांतर मान्यतेबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: माशास्थ ३३१८/प्र.क्र.४१७/एसएम-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १४ मार्च, २०१८

**वाचा :**

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्र. माशास्थ २०१२/(५९/१२) माशि-२, दि. ३१ जुलै, २०१३.

**संदर्भ :**

विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई क्र.शिउसं/माध्य-२/स्थलांतर/१८५/२०१८/३३५-३६,

दिनांक ९ मार्च, २०१८ चे पत्र.

**प्रस्तावना :**

सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटी, परेल संचलित सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट्रल रेल्वे वर्क शॉप, एम.एम.हॉस्टेल इमारत, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड, परेल, मुंबई-१२ या इंग्रजी माध्यमाच्या अनुदानित उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक (इयत्ता ५ वी ते १२ वी) शाळेचे, प्लॉट नं.१९७, सखाराम बालाजी नगर, करी रोड (प.), मुंबई-१३ येथे केलेल्या स्थलांतरास कार्यांतर मान्यता प्रदान करण्याचा संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :**

सदर शाळेची इमारत जीर्ण व धोकादायक झाल्याने नवीन इमारतीत केलेल्या स्थलांतरास खाली नमूद अटी व शर्तीवर मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे :-

- १) स्थलांतरीत शाळेची, किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही.
- २) स्थलांतरापूर्वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे जवळच्या शाळेत/ स्थलांतराच्या ठिकाणी समायोजन केले आहे व याबाबत कोणतीही तक्रार/ आक्षेप नाही, तसेच शाळेने सरल पोर्टलवर आवश्यक माहिती भरली आहे, याबाबत शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग, बृहन्मुंबई यांनी खात्री करणे आवश्यक राहिल.
- ३) स्थलांतरास सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची सहमती असावी. तसेच सर्व पात्रताधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्थलांतरित ठिकाणी सामावून घेण्यात आले आहे. तसेच याबाबत त्यांचे आक्षेप/ न्यायालयीन प्रकरण नाही व त्यांच्या सेवाशर्तीमध्ये बदल करण्यात येणार नाही याबाबत संस्थेचे अध्यक्ष/ सचिवांचे रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले शपथपत्र घेण्यात यावे.
- ४) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार व शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेशानुसार, शाळेसाठी पक्की इमारत व सर्व भौतिक सुविधा व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, याबाबत संस्थेचे अध्यक्ष/ सचिवांचे रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले शपथपत्र घेण्यात यावे. स्थलांतराच्या ठिकाणी अधिनियमातील तरतूदीनुसार आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध केल्याची शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग, बृहन्मुंबई यांनी खात्री करणे आवश्यक राहिल.

५) स्थलांतरीत शाळेच्या बाबतीत मुळ शासन परवानगीच्या व मान्यतेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल होणार नाही.

६) शाळा, शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, वेतन/ वेतनेतर अनुदान, विद्यार्थी इ. बाबत शासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात येणारे अधिनियम, नियम, शासन निर्णय, आदेश इ. चे पालन करणे संस्थेस बंधनकारक राहिल.

७) सदर शाळा मुळ ठिकाणी अनुदानाच्या ज्या तत्वावर होती, त्याच तत्वावर स्थलांतरीत ठिकाणी कार्यरत राहिल.

८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक २८/०८/२०१५ नुसार विहित केलेल्या संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार व याबाबत शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेशानुसार अनुज्ञेय होणाऱ्या पदांइतके शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी शाळेत कार्यरत राहतील व त्यापेक्षा जास्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत राहणार नाहीत हे संस्थेस बंधनकारक राहिल. तसेच अनुज्ञेय पदांपैकी रिक्त पदे अतिरिक्त कर्मचाऱ्यांमधून समायोजनाने भरण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे आवश्यक राहिल

९) सदरहू स्थलांतरासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी वा आक्षेप आल्यास किंवा स्थलांतरासंदर्भातील अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास स्थलांतर रद्द करण्याचे अधिकार शासनास राहतील.

१०) भविष्यात शासन मान्यतेशिवाय शाळेचे स्थलांतरण करण्यात येणार नाही, याची संस्थेने दक्षता घेणे आवश्यक राहिल.

२. वरील अट क्र.(२), (३) व (४) ची पूर्तता झाल्यावर, विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांनी सदरहू शाळेच्या स्थलांतरास मान्यता देण्याबाबत आवश्यक पुढील कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१४१२१३३५८२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रविण मुंडे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
२. शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
३. विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, जवाहर बालभवन, चर्नी रोड - ४०० ००४
४. शिक्षण निरीक्षक, दक्षिण विभाग, बृहन्मुंबई
५. अध्यक्ष, सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज एज्युकेशन सोसायटी, परेल
६. निवडनस्ती ( एसएम-१)